

पात्र ज्येष्ठांसाची मोफत नित्याची दंत चिकित्सा

ऑन्टारियो सीनिअर्स डेंटल केअर प्रोग्राम पात्र ठरलेल्या सर्व ज्येष्ठांना उच्च प्रतीची दातांची निगा पुरवते.

कोण पात्र आहे?

तुम्ही पात्र असाल जर तुम्ही :

- ६५ किंवा त्याहून अधिक वयाचे असाल.
- ऑन्टारियोचे रहिवासी असाल.
- एका व्यक्तीचे वार्षिक निव्वल उत्पन्न २२,२०० डॉलर्स किंवा त्यापेक्षा कमी किंवा जोडप्याचे एकत्रित वार्षिक निव्वळ उत्पन्न ३७,१०० डॉलर्स किंवा त्यापेक्षा कमी असल्यास
- दातांसाठी फायदेशीर असलेली इतर कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यास (उदा. खासगी विमा किंवा अन्य सरकारी कार्यक्रम)

मला दंत चिकित्सा कुठे मिळू शकेल?

पब्लिक हेल्थ युनिट (सार्वजनिक आरोग्य विभाग) आणि सहभागी कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी), आदिवासी आरोग्य सेवा केंद्रे (एएचएसी) तसेच काही भागात फिरत्या दंत चिकित्सालयांद्वारे दातांची निगा सेवा पुरवली जाते.

कोणत्या सेवा समाविष्ट आहेत?

- तपासणी आणि निर्धारण
- प्रतिबंधात्मक सेवा
- तुटलेले दात आणि पोकळी ठीक करण्यासाठी पुनर्संचयित सेवा
- क्ष-किरण
- दात किंवा अस्वाभाविक ऊती काढून टाकण्यासाठी तोंडातील शस्त्रक्रिया

- भूल देणे
- संसर्ग आणि वेदनांवर उपचारांसाठी एन्डोडॉन्टिक सेवा
- हिरड्यांची अवस्था आणि रोगांवर उपचार करण्यासाठी पिरिओडॉन्टल सेवा.

कवळी बद्दल काय?

कवळी लावण्यासारख्या प्रोस्टोडॉन्टिक(कृत्रिम) सेवा अंशतः समाविष्ट केल्या जातील.

कृपया अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक सार्वजनिक आरोग्य विभागाशी बोला.

मी अर्ज कसा करू?

ऑन्टारियो सीनिअर्स डेंटल केअर प्रोग्रामसाठी अर्ज करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत:

- ontario.ca/SeniorsDental वर ऑनलाइन अर्ज करा
- आपला अर्ज मुद्रित करा, भरा आणि टपालाने पाठवा
- नोंदणी अर्ज घेण्यासाठी आणि / किंवा आपला अर्ज पूर्ण भरण्याकरता मदत मिळवण्यासाठी आपल्या स्थानिक सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा सहभागी सीएचसी किंवा एएचएसीला भेट द्या.

माझा अर्ज मंजूर झाल्यावर काय होते?

एकदा तुमचा अर्ज मंजूर झाला की तुम्हास एक स्वागत करणारा संच आणि दंत कार्ड पाठविले जाईल. सेवा प्राप्त करण्यासाठी, हे कार्ड सार्वजनिक आरोग्य विभाग, कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवा सेवा प्रदान करणाऱ्या आदिवासी आरोग्य सेवा केंद्रांना सादर करा.

तुम्ही पात्र असलेल्या प्रत्येक वर्षात कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्यासाठी आपल्याला सूचित केले जाईल किंवा आवश्यक असल्यास कार्यक्रमांमध्ये पुन्हा अर्ज कसा करावा याबद्दल आपल्याला सूचित केले जाईल.

आणि मला मदत हवी असेल तर?

कॉल करा ४१६-९१६-०२०४

टोल फ्री १-८३३-२०७-४४३५

टीटीवाय १-८००-८५५-०५११